

NATIONAL PLASTIC INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Vilco Centre, 114 E, 4th Floor, Subhash Road, Opp. Garware, Vile Parle East, Mumbai- 400057. Tel.: 91-22-67669999 | Fax: 022-67669998 | E-Mail: info@nationalplastic.com | Website: www.nationalplastic.com CIN: L25200MH1987PLC044707

August 27, 2024

To,
Corporate Relationship Department **BSE Limited**P.J Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001.

Dear Sir / Ma'am,

Sub.: Submission of Newspaper advertisement pursuant to Regulation 30 and 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Scrip Code: 526616 Scrip ID: NATPLAS

Pursuant to Regulation 30 and 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclosed herewith copies of newspaper advertisement for your records.

Kindly take the same on record.

Yours Faithfully,

For NATIONAL PLASTIC INDUSTRIES LIMITED

MUMBAI RES

AMIT V. JAIN COMPANY SECRETARY eCSIN: EA60998B000079929



ई-निविदा सुचना

महावितरण तर्फे, अधीक्षक अभियंता कल्याण मंडळ १, कल्याण अंतर्गत वर्ष २०२४–२५ साठी KDMT-eBus/Wadeghar ची कामे करण्यासाठी नोंदणीकृत कंत्राटदारांकडन निविदा क्रमांक SE/KC-1/T/DDF/KDMT-eBus /Wadeghar/24-25/T-15 साठी ऑनलाईन निविदा मागवण्यात येत आहे. सदर निविदा महावितरणच्या https://etender.mahadiscom.in/eatApp/ संकेतस्थळावर दिनांक २४/०८/२०२४ ते ३१/०८/२०२४ द्पारी १३:०० पर्यंत उपलब्ध आहेत, तसेच दपारी १५:००) वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. सदर निविदा दिनांक ३१/०८/२०२४ रोजी दुपारी १६:०० नंतर शक्य असल्यास उघडण्यात येतील. निविदा संदर्भात अधिक माहितीसाठी कार्यकारी अभियंता प्रशासन कल्याण मंडळ १ भ्रमणध्वनी क्रमांक ८८७९६२६१३१ वर संपर्क साधावा. निम्म स्वाक्षरी यांनी कुठलीही कारणा न देता सर्व निविदा स्वीकारणे अथवा रद्व करण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे. तसेच निविदेबाबत काही मुदतवाढ किंवा शुद्धिपत्रकाबाबत फतः संकेतस्थळावरील Announcements) मध्येच कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सही / -अधीक्षक अभियंता, HO PR NO 198/24 dt.23.8.24 कल्याण मंडळ-१, कल्याण.

(IDBI BANK

IDBI Bank Ltd. Shivaji Chowk Kolhapur Branch

IDBI BANK LTD., Shivaji Chowk, Kolhapur Br.

PUBLIC NOTICE

This is to inform you that the locker holders of our IDBI Bank, Shivaji chowk, Kolhapur Branch relating to the following locker accounts holders are deceased and no nominee is on record of the bank. The locker rent for these lockers are overdue. Till date no legal heir / successor / relative / claimant of the locker holder approached branch for any claim. Hence any relative / legal heir / successor / claimant of below mentioned deceased locker holders are advised to approach the branch before the due date for necessary claim and settlement of dues. As per the Terms and conditions locker agreement, the bank will be at liberty to break open the said lockers in the event of non-payment of rent. Accordingly, it is proposed to break open the said locker on 05.12.2024 by serving the formalities.

The charges for break open would be borne by the claimant and the bank reserves the right to take legal action for recovery of the same along with rent arrears / other

S.No.	Locker No.	Locker Rent Due from	Name and Address of Locker Holder
1.	G4/150	01/04/2021	Mrs. Nirmala Vasant Joshi,
			Mr. Vasant Gajanan Joshi,
			Address: Dattaprasad Dattalane,
			Tilak Chowk, Kalyan, Tilak Chowk Post
			OFR Kalyan, Kal, Pin Code - 421301, MH
Date: 27-08-2024			Sd/-, Branch Head,

PUBLIC NOTICE

Place: SC Kolhapur

My clients are intending to purchase from Mr. Harjinder Singh Sarna, the properties more particularly described in Schedule hereunder written. Any person having any right, title, interest and / or claims on the scheduled properties or any part thereof by way of lease, gift, lien, mortgage, license, charge, exchange, sale or otherwise, save & except charge of Deutsche Bank and license granted to Indocount Industries limited, howsoever shall make the same known to the undersigned in writing within 15 days from publication of this notice, failing which my client shall proceed to complete the sale and any such claim thereafter received shall be ignored or deemed to have been waived.

The Schedule above referred to:

Office nos. 9A and 9B in aggregate admeasuring 885.67 sq. mtrs. (1025.65 sq. mtrs. usable area) as carpet area on 9th floor (7th habitable floor) and Office nos. 10A and 10B in aggregate admeasuring 885.67 sq. mtrs. (1025.65 sq. mtrs. usable area) as carpet area on 10th floor (8th habitable floor) of Building "D" of MBC Park situated at all that the pieces and parcels of non - agricultural land admeasuring 19,990.30 sq. mtrs. of land or thereabouts bearing portions of Survey Nos.14, 15, 16/3 (part), 16/4 (part) 33 (part) and 34 (part) situate at Kasarwadavali, Ghodbunder Road, Thane (West) 400615 in village Wadhavali, Taluka and District Thane in the Registration District and sub-District of Thane. Dated this 27th day of August, 2024

Ms. Hemali M. Chande Advocate, High Court, 51, Padmashree CHS., M. G. Road, Near Ambaji Dham Temple Mulund (West), Mumbai 400 080

VOLTAIRE LEASING & FINANCE LIMITED

CIN: L74110MH1984PLC033920

Regd. Office: 206, 2^{uc} Floor, Autumn Grove CH5 ttd., Lokhandwala Township,
Akuri il Road, Kandivali (E), Mumbai - 400 101

Tel: +91 91360 82848, Email: <u>voltaire.leafin@gmail</u>.com; Website: <u>www.woifitd.com</u>

Notice of 40th Annual General Meeting (AGM)

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Members of the Compar Notice is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, the 20th day of September, 2024 at 1.00 P.M. through Video conferencing or any other audio visual means, in compliance with all the applicable provisions of companies act, 2013 (ACT) and rules made thereunder and SEBI (LODR) Regulations, 2015 read with General circular dated April 8th 2020, April 13th 2020, May 5, 2020, September 20, 2020, December 31, 2020, January 31, 2020, December 32, 2021 and December 14, 2021, 10/2/2022 dated May 05, 2022, 19/2022 dated December 28, 2022 and 2022 and latest Circular being 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate affairs (McA), Collectively referred as MCA circulars and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2023 (SEBI Circulars) to transact the business set out in the Notice of AGM. Members attending the AGM Through VC/OAVM shall be reckoned for the purpose of Quorum u/s 103 of the Act.

Through VC/OAVM shall be reckoned for the purpose of Quorum u/s 103 of the Act. In compliance of the above Circulars, the Notice of AGM and the Financial statements to the FY 2023-2024 along with Board's Report, Auditor's Report, and other documents required to be attached thereto (Collectively referred as "Annual Report") has been sent only by e-mail to all the members of the company Mose e-mail address are registered with the company/ Registrar & shares transfer agent (RTA) or Depository participant (DP). The electronic dispatch of notice along with other documents Have been completed on Saturday, 26 August 2024. The Report has also been made available on the Company website link http://www.volftdc.com/AnnualReport.aspx as well as on the BSE website www.bseindia.com

well as on the BSE website www.bseindia.com in compliance with the provision of section 108 of the act read with rule 20 of Companies (Management & Administration rules), 2014 as amended from time to time & Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations 2015 & Secretarial standards on General meeting (SS-2), the Company is pleased to provide remote e-voting facility ('Remote E-voting') to all the members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the company is providing facility for e-voting during AGM (e-voting) to all the members who have not casted their votes through remote e-voting. The Procedure /Instructions in respect of have been provided in the Notice of the AGM.

Notice of the AGM.

The members of the company holding shares either in physical form or in dematerialized form as on cut-off date i.e. September 13, 2024 shall be eligible to cast their votes by remote e-voting or attend the meeting through VC/OAVM and cast votes at AGM. The voting rights shall be in proportion to their shares of the Paid-up Equity Share Capital as on the cut-off date. The remote e-voting period will be commenced on Tuesday, 17 September 2024 at 9.00 AM and ends or Thursday, 19 September 2024 at 5.00 PM.

Any person who becomes a member of the company after dispatch of notice AGM & holding rany person wno becomes a member of the company after dispatch of notice AGM & hole shares as on cut-off /record date i.e. September 13, 2024 may obtain the login id & passw by sending a request at Voltaire.leafin@gmail.com or support@purvashare.com. However if person is registered with NSDL/CDSL for remote e-voting then existing user credentials can be a for casting votes.

Members are requested to carefully read all the Notes which are set out in the Notice of the AGM and instructions for joining the AGM, manner of casting votes through remote e-voting during AGM.

For Voltaire Leasing & Finance Limited

Privanka Bhauwal

Company Secretary & Compliance Officer Date: 26th August 2024

> MUMBAI BENCH CP(CAA)137/MB/2024

Place : Mumbai

CA(CAA) /87/MB/2024

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013);

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companie Act, 2013 ('the Act) read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 (including any statutory modification or re-enactment thereof, for the time being in force); AND

In the matter of Scheme of Amalgamation of INTEGRATED SHIPPING AND FORWARDING PRIVATE LIMITED, the Transferor Company; with NARENDRA LOGISTICS PRIVATE LIMITED, the Transferee Company.

NTEGRATED SHIPPING AND FORWARDING PRIVATE LIMITED, a Compa ncorporated under the Companies Act, 1956 having its registered office at C 106, Swaru Nagar, Plot No. 169, Om Nagar, Sahar Pipeline Road, Andheri (East). Mumbai 400 099 CIN: U63090MH2002PTC135695 ...Petitioner Company 1/ Transferor Company NARENDRA LOGISTICS PRIVATE LIMITED, a Company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at 1.C 106, Swarup Nagar, Plot No.169 Om Nagar, Sahar Pipeline Road, Andheri (East), Mumbai 400 099; CIN U63090MH2006PTC161660 ...Petitioner Company 2/Transferee Company NOTICE OF PETITION

TAKE NOTICE THAT the Petition under Section 230 to Section 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 for an Order sanctioning the proposed arrangement embodied in the matter of Scheme of Amalgamation of INTEGRATED SHIPPING AND FORWARDING PRIVATE LIMITED, the Transferor Company with NARENDRA LOGISTICS PRIVATE LIMITED, the Transferee Company and their respective Shareholders, presented by the Petitioner Companies and was admitted by this Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench on 7th August, 2024 and fixed for hearing

If you are desirous of opposing the said Petition, you may send to the Petitioner's Authorised Representative, notice of your intention signed by you or your advocate no later than two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds or opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. A Copy of the petition will be furnished by the Petitioner's Authorised Representative of

equiring the same and on payment of prescribed charges for the same

Dated this 27rd day of August, 2024

For Snehal Shah & Associates **Practising Company Secretaries**

CS Snehal Shah Authorised Representative for the Petitioner CP No. 482

501, Shreeji Arcade Premises, Junction of S. V. Road & M. G. Road Kandivali (West), Mumbai 400 067 Email: cssnehalshah@gmail.cor

PUBLIC NOTICE

TATA ELXSI LIMITED "ITPB Road, Whitefield, Bangalore - 560048, India

NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company has been lost and the holders of the said securities / applicant has applied to ne Company to release the new certificate. The Company has informed the holders that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such clain with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the

Company will proceed to release the new certificate to the holders without further Kind and face No. Of Folio No Name Of Holder value of Securities Securities Karuna Jashnani Equity & FV Rs. 10 From 7070911 248603 (As per Company) Records) To 7071010 Karuna Samtaney

ANAND RATHI

(As per Application

Anand Rathi Global Finance Limited Express Zone, A Wing, 8th Floor, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063 India POSSESSION NOTICE

Thereas, the Authorized Officer of the Anand Rathi Global Finance Limited, under the ecuritisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest Act.2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under sectio 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notice (details specifically mention in table below, hereinafter Demand Notice) under Section 13 sub-section 2 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 calling upon the Borrower(s) (detail specifically mention in table below, hereinafter Borrower(s) to repay the amount mentioned in the emand Notice together with further and Future interest thereon at the contractual rate o

Demand Notice together with further and Future interest thereon at the contractual rate of the there together with costs and charges and other monies payable (if any) from the date of Demand Notice onwards, till the date of payment and/or realization by ARGFL within 60 days from the date of receipt of the Demand Notice (hereinafter Amount Due). The Borrower (s) and Co-borrower (s) having failed to repay the Amount Due, this notice is hereby given to the Borrower mentioned herein below in particular and public in general that the undersigned has taken Symbolic possession of the properties / Secured Assets (as defined under the Demand Notice) described herein below in exercise of powers conferred usen him //ex junder subjection (4) of section 31 of the Securitivation of the properties of the security of the section (4) of section 31 of the Securitivation of the section of the security of the section (4) of section 31 of the Securitivation of the section (4) of section 31 of the Securitivation of the section (4) of section 31 of the Securitivation of the section (4) of section 31 of the Securitivation of the section (4) of section 31 of the Securitivation of the section (4) of section 31 of the Securitivation of the section (4) of section 31 of the Securitivation of the section (4) of section 31 of the Securitivation of the section (4) of section 31 of the Securitivation of the section (4) of section 31 of the Securitivation of the section (4) of section 31 of the Securitivation of the section (4) of section 31 of the Securitivation of the section (4) of the section (4) of section 31 of the Securitivation of the section (4) of the onferred upon him/her under sub-section (4) of section 13 of the Securitization And econstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read ith rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date specifically

The Borrower and Co-borrower (s) in particular and the public in general is hereb and borrower and Co-borrower (s) in particular and the public in general is nereby cautioned not to deal with the properties/ the Secured Assets and any dealings with the Properties / secured assets will be subject to the charge of Anand Rathi Global Finance imited for an Outstanding Amount (specifically mentioned herein below) together with further and future interest thereon at the contractual rate of interest together with cost and charges and other monies payable (if any) till the date of payment and/or realization by ARGFL. The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) o

Section 13 of the Act in respect of the time available to redeem the secured assets.

Borrower (s) Name Address: M/s. PAWZ UP, Shop No. 25, Ground Floor, Shree Sai Dhan
Co Operative Society Ltd. 90 Feet Road, Ghatkopar East, Mumbai: 400 077. io-borrower(s) Name Address: 1. Mr. Uday S Shetty 2. Mrs. Aarti Uday Shetty
Mrs. Indira S Shetty, Swami Lila Shah Society, B/10, Gr. Floor, Building No. 8, Garden
ane LBS Marg. Sanghani Estate. Ghatkopar West Mumbai: 400.086

Lane, LB3 Warg, Sangham Estate, Ghatkopar West, Wit	ambar. 400 080.	
Amount Due as per Demand Notice with further	ROI	14.00%
interest as applicable : Rs. 44,65,868/- (Rupees	Principal Outstanding	40,06,822
Forty Four Lakhs Sixty Five Thousand Eight Hundred	EMI Amount Pending	2,35,121
and Sixty Eight only)	Broken period Interest	24,932
Data of Damard Marking 40th Large 2024	Legal Charge	34,350
Date of Demand Notice: 18 th June, 2024	Over Due interest	1,20,243
Loan Agreement No: ARGFL/SME-LAP/MUM/1198	EMI Bounce	43,300
	Notice Charges	1,100
Date of Possession: 26 th August, 2024	Total outstanding	44,65,868
	1 . 5 . 51 . 11 . 10 6	1 = 1

Property Details: Property Address: Swami Lila Shah Society, B wing, Flat No. 10, Ground Floo Building number 8, Garden Lane, LBS Marg, Sanghani Estate, Ghatkopar West, Mumbai: 400086. Sd/- Anand Rathi Global Finance Limited Date: 26th August, 2024

SHARDUL SECURITIES LIMITED CIN: L50100MH1985PLC036937 Regd. Office: G-12, Tulsiani Chambers, 212, Nariman Point, Mumbai 400021

Tel.: 91 22 46032806 / 22-46032807

Email id: investors@shriyam.com website: www.shardulsecurities.com **NOTICE**

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday, 17th September 2024 at 10.00 a.m., through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business mentioned in the Notice of 39th AGM. The company has completed dispatch of the AGM notice and annual report through

It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 11th September, 2024 to 16th September, 2024 (both days inclusive

for the purpose of AGM. Members holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date of 10th September, 2024 may cast their vote electronically on the Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of Link

Intime India Private Limited (LIIPL). All the members are also informed that: The remote e-voting shall commence on 9.00 A.M on 13th September, 2024 and ends on 5.00 P.M on 16th September, 2024.

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means of at the AGM is 10th September, 2024.

Any person who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. 10th September, 2024, may obtain the login ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in. or contact on Tel: 022 -4918 6000

The remote e-voting module shall be disabled by LIIPL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. The Facility for voting shall be available online electronically during the AGM

The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGN may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. A person whose name is recorded in the register of members or in the register

of heneficial owners maintained by the denositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the AGM electronically.

Notice of AGM is available on the Company's website www.shardulsecurities.com and also on the website of Link Intime India Private Limited at https:// instavote.linkintime.co.in

In case the shareholders have any queries or issues regarding e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in. under Help section or write an email to enotices@linintime.co.in or contact LIIPL at :- Tel: 022 - 49186000

Date: 26.08.2024 FOR SHARDUL SECURITIES LIMITED Place: Mumbai Dava Bhalia Director and Company Secretary

HEXAWARE

Hexaware Technologies Limited

Regd. Office: Bldg 152, Millennium Business Park, Sector III, A Block, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai - 400 710. Phone: 91 022 33268585 Website: www.hexaware.com; E-mail: Investori@hexaware.com CIN: U72900MH1992PLC069662

NOTICE

This Notice is given pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016. The said Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividends to IEPF and transfer of shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years, in the name of IEPF Suspense Account.

Accordingly, Company has sent individual communication to all the concerned Shareholders at their registered address whose unpaid or unclaimed dividends and shares are liable to be transferred to IEPF and IEPF Suspense Account respectively under the aforesaid rules for taking appropriate actions.

The complete details of unpaid or unclaimed dividends and shares of shareholders due for transfer are available on website of the Company at http://hexaware.com/investors/

In case Company does not receive any communication from the concerned shareholders by December 04th, 2024, the Company shall transfer unpaid or unclaimed dividends and shares to IEPF and IEPF Suspense Account respectively.

The concerned Shareholders may claim from IEPF Authority both unclaimed dividend amount and the shares transferred to IEPF after following the procedure prescribed in the aforesaid rules

The Shareholders, holding Shares in Physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Suspense Account, please note that Company would be issuing duplicate share certificates for the purpose of transfer to IEPF Suspense Account as per the Rules and upon issue of such duplicate share certificates, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable.

In case of any query the Concerned Shareholder may contact the Company at the registered office address of the Company or Company's Registrar and Transfer Agent i.e Kfin Technologies Ltd at Karvy Selenium Tower B. Plot 31-32. Gachibowli. Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500032, Tel.: 1-800-309-4001.

Email: einward.ris@kfintech.com.

The aforesaid intimation is also available on website of the Company at http://hexaware.com/investors/

> For Hexaware Technologies Limited Sd/-

Place: Navi Mumbai Gunjan Methi Date : August 27,2024 Company Secretary

CFM ASSET RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

CORPORATE OFFICE: 1st Floor, Wakefield House, Sprott

Road, Ballard Estate, Mumbai-400038.

EMAIL: info@cfmarac.in CONTACT: 022-40055282 **APPENDIX IV Possession Notice** [see rule 8 (1)] (For Immovable property)

ereas, The undersigned being the Authorized officer of the CFM Asset Reconstruction Pvt Ltd (acting in its capacity of trustee of CFMARC Trust-4 IndusInd Bank) under the Securiti tation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and nexercise of powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enorcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 31.08,2019 calling upon the Borrowe M/s. Vivaan Bhoomi Private Limited (Borrower), Mr Kishore B Choudhary, Mrs Kamla Kesharam Choudhary and M/s Vivvan Corporation all (Co-Borrowers) to repay jointly or severally the amount mentioned in the notice being a sum of ₹.5,68,99,523.57/- (Rupees Five Crores Sixty Eight Lakhs Ninety Nine Thousand Five Hundred Twenty Three and Paisa Fifty seven Only) as on 13.06.2019 together with further interest @12.80% p.a from 14.06.2019 and costs, charges and expenses incurred, thereon within 60 days from the date receipt of the said notice. The said notice is duly served to the borrower and co borrowers by CFM Asset Re

The horrower(s), quarantors and mortgagors having failed to repay jointly or severally the amoun lemanded in the above said Notice, notice is hereby given by the Authorised Officer of CFMARC, luly appointed under sub section (12) of Section 13 of the SARFAESI Act 2002 to the borrower, portraggor and, its quarantors in particular and the public in general that the undersigned has taken longagor and its guarantors in practical and ure pount in general trial the understigute understance in seasons ossession of the property described herein below in exercise of rights and powers conferred or im under sub section 4 of section 13 of the said Act read with rule 8 of the Security Interest (En rcement) Rules 2002 on this 24th day of August 2024.

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CFMARC acting as Trustee of CFMARC Trust-3 IndusInd Bank for an amount of ₹5,68,99,523.57/- (Rupees Five Crores Sixty Eight Lakhs Ninety Nine Thousand Five Hundred Twenty Three and and Paisa Fifty sever Only) as on 13.06.2019 together with further interest @12.80% p.a from 14.06.2019 and costs harges and expenses incurred, thereon till payment and realization of the entire outstanding. The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets

DETAILS OF SECURED ASSETS:

. All that piece of the office premises No. 503 having area admeasuring approx. 1051 sq. ft. carpe in 5th Floor in the proposed composite building known as "MANTHAN PLAZA" situated on plot o and bearing CTS No. 962 - D adm. 2753 Sq. mtrs or there about at village Kole Kalvan Nehru Noad, Santacruz, East, Mumbai 400055, which is bounded as: On or towards North: - CTS Nos 008, 1007 & 1001 On or towards South: - 36.60 Mtrs wide D.P. Road On or towards East: CTS Nos 994, 991 & 974 On or towards West:- 18.30 Mtrs wide D.P. Road.

2. All that piece of the office premises No. 507 having area admeasuring approx. 1174 Sq. ft. carpel on 5th Floor in the proposed composite building known as "MANTHAN PLAZA" situated on plot of and bearing CTS No. 962 – D admsg. 2753 Sq. mtrs or there about at village Kole Kalyan Nehru Road, Santacruz, East, Mumbai 400055, which is **bounded as: On or towards North:**- CTS Nos 1008, 1007 & 1001 **On or towards South:**- 36.60 Mtrs wide D.P. Road **On or towards East:** CTS Nos 994, 991 & 974 On or towards West:- 18.30 Mtrs wide D.P. Road.

All that piece of the office premises No510 having area admeasuring approx. 990 Sq. ft. carpel on 5th Floor in the proposed composite building known as "MANTHAN PLAZA" situated at plot of and bearing CTS No. 962 - D adm. 2753 Sq. mtrs or there about at village Kole Kalvan Nehru Road, Santacruz, East, Mumbai 400055, which is bounded as: On or towards North:- CTS Nos. 1008, 1007 & 1001 On or towards South:- 36.60 Mtrs wide D.P. Road On or towards East:- CTS Nos 994, 991 & 974 On or towards West:- 18.30 Mtrs wide D.P. Road.

Authorized Office FOR CFM Asset Reconstruction Pvt. Ltd.

(Also acting its capacity as Trustee of CFMARC Trust-4 IndusInd Bank) Place: MUMBAI

SUNRAJ DIAMOND EXPORTS LIMITED

(CIN: L36912MH1990PLC057803)
Registered Office: D-9, 5th Fir, Plot 156, Everest Apartments, Tardeo

Haji Ali, Mumbai, 400034.

Email:info@sunrajdiamonds.comWebsite: www.sunrajdiamonds.comTel: +912223638555 INFORMATION REGARDING 34TH ANNUAL GENERAL MEETING

INFORMATION REGARDING 34[™] ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE:

The 34[™] Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Monday, September 23, 2024 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing (VC) or other Audio-Visual means (OAVM), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), read with the General Circulars / Notifications issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI (collectively referred to as 'applicable circulars'), to transact the business as set out in the Notice convening the AGM. Members will be able to attend and vote at the AGM through VC / OAVM. Members participating through VC / OAVM only shall be deemed to be present at the AGM and their presence shall be reckoned for the purpose of quorum.

In compliance with the applicable circulars, the Notice convening the AGM.

In compliance with the applicable circulars, the Notice convening the AGM and the Standalone and Consolidated Financial Statements for the Financial Year 2023-24, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, will be sent to all the Members of the Company whose email addresses are registered with the RTA/ Company/ Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the Company's website at https://www.www.sunrajdlamonds.com and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited at www.bseindia.com.

Manner of registering / updating KYC details including email addresses by

a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated Members noting stares in physical mode, who have not registere / updated their KYC details including email addresses with the Company, are requested to register / update the same by submitting duly signed Form ISR-I along with the supporting documents to Adroit Corporate Services Private Limited, RTA at support@adroitcorporate.com or by sending the same at Adroit Corporate Services Private Limited, Unit: Sunraj Diamond Exports Limited, 17-20, Jafferbhoy Ind. Estate, 01st Floor, Makwana Road, Marol Naka, Andheri (E), Mumbai - 400059. The said form is available on the website of the RTA https://www.adroitcorporate.com/RandTServices.aspx,

b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their KYC details including email addresses with their Depository Participants, are requested to register / update the same with the Depository Participants with whom they maintain their demat account.

Manner of casting vote(s) through e-voting:

Place : Mumbai

Date : August 27, 2024.

a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the businesses as set out in the Notice of the AGM through electronic voting system ('e-voting'). b) The manner of voting remotely ('remote e-voting') by members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email addresses will be provided in the Notice of AGM.

c) The facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and Members attending the AGM through VC / OAVM who have not cast their vote(s) by remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through e-voting system during

d) The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through e-mail. Members who do not receive e-mail or whose e-mail addresses are not registered with the RTA / Company / Depository Participant(s) may generate login credentials' by following instructions given in the 'Notes' forming part of the Notice of AGM

e) The login credentials as aforesaid may also be used for attending the AGM through VC / OAVM.

Book Closure: The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 17th September, 2024 to 23td September, 2024.

> By Order of the Board of Directors For Sunraj Diamond Exports Limited

Company Secretary & Compliance Officer

Anshul Garg

OMKARA

OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

Dadar West, Mumbai – 400028. **Contact No-977340617** [Appendix - IV-A] [See proviso to rule 8 (6)

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers/Co-borrowers Prakash Bhimsha Bane and Sangeeta Bane that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, and the physical possession of which has been taken by Omkara Assets Reconstruction Private Limited (OARPL), Secured Creditor, on 09.08.2023. The below-mentioned property will be sold on "As is where is". "As is what is", and "Whatever there is" and without recourse basis on 27.09.2024 at 11.00 am (last date and time for submission of hids is 26.09.2024 by 6.00 PM) for recovery of Rs.7.42.303.49 (Rupees Seven Lakh Forty Two Thousand Three Hundred Three And Forty Nine Paise Only) as on 31st December, 2021, plus accrued interest/unrealized interest at the contractual rate(s) together with incidental expenses, costs, charges, etc.

except recovery till the date of payment due to the M/s Omkara Assets Reconstruction

Private Limited Secured Creditor from above mentioned borrower and co-borrower The Omkara Assets Reconstruction Pvt Itd (acting in its capacity as Trustee of Omkara PS 22/2020-21 Trust) has acquired entire outstanding debts lying against the said borrower/ guarantors vide Assignment Agreement dated 26.02.2021 along with underlying security from Fullerton India Credit Company Limited (FICCL). Therefore, Omkara Assets Reconstruction Pvt ltd has stepped in the shoes Fullerton India Credit Company Limited (FICCL) and become entitled to recover entire outstanding dues and enforce the securities. The description of the Immovable Properties, the reserve price, earnest money deposit, and known encumbrances (if any) are as follows:

DESCRIPTION OF THE PROPERTY:- All that part and parcel of the Block No. 141, Building No. A/18, Third Floor, J.P Nagar Satpala Road, Near Boiling Village, Virar (W). Tal-Vasai, Dist Thane. Boundaries:- East: Bolinj Road, West: Survey no 113, North: Virar Saptala Road and South: Survey no 117.

EMD:-Rs.1.30.000/

Date of E- Auction: -27.09.2024 at 11.00 A.M to 12.00 P.M

Minimum Bid Increment Amount:- Rs. 50,000/- (Fifty Thousand) Last date and time for submission of bid letter of participation/KYC Document/

Proof of EMD:26.09.2024 by 6:00 pm Date of Inspection:- 21.09.2024 between 01.00 pm to 04.00 pm (only on prior

confirmation)

Known Liabilities:- Not Known

Reserve Price: - Rs.13.00.000/-

This publication is also a **Thirty-day** notice to the borrowers/co-borrowers under Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

For detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in the secured creditor website i.e., http://omkaraarc.com/auction.php. and the contact details of authorized officer Raiendra Dewarde - 9324546651 and Case officer Tanaii Mandavkar - 9769170774 and Email- rajendra.dewarde@omkaraarc.com, tanaji@omkaraarc.com Bidder may also visit the website http://www.bankeauction.com or contact service provider M/s. C1 India Pvt. Ltd", Tel. Helpline: +91-7291981124/25/26, Helpline E-mail ID support@bankeauctions.com, Mr. Bhavik Pandya, Mobile:88666 82937 Email Maharashtra@c1india.com. Intending bidders shall comply and give a declaration unde section 29A of the Insolvency and Bankruptcy Code 2016.

Date: 23.08.2024 Authorized Officer,
Omkara Assets Reconstruction Pvt Ltd. Place: Thane



OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

Chowk Dadar West Mumbai 400 028 Tel : 022-6923 1111/9769170774

[Appendix - IV-A] [See proviso to rule 8 (6) r/w rule 9 (1)]

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES F-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act. 2002 read with proviso to Rule 8 (6) R/w Rule 9(1) of the Security Interest (Enforcement

Notice is hereby given to the public in general and in particular to the Santosh Gangaram Rathod (Borrower) Deepa Santosh Rathod (Co-Borrower) Mewad Bhavan Shuddh Shakari Bhojnalay (Co-Borrower) that the below described immovable property mortgaged charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of Omkara Assets Reconstruction Private Limited (OARPL) Secured Creditor, on 30.05.2022, will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "without recourse basis" on 20.09.2024 between 11.00 pm to 12.00 pm (last date and time for submission of bids is 19.09.2024 by 6.00 PM), for recovery of Rs. 21,83,152/- (Rupees Twenty-One Lakh Eighty Three Thousand One Hundred Fifty Two Only) as on 30.11.2020 together with further interest, from 01.12.2020 due to the M/s Omkara Assets Reconstruction Private Limited Secured Creditor from above mentioned borrower and co-borrower

The Omkara Assets Reconstruction Pvt Ltd (acting in its capacity as Trustee of Omkara PS 22/2020-21 Trust) has acquired entire outstanding debts lying against above said borrower/guarantors vide Assignment Agreement dated 26.02.2021 along with underlying security from Fullerton India Home Finance Company Limited.

The description of the Immovable Properties, reserve price and the earnest money deposit and known encumbrances (if any) are as under:

Description Of The Property:- All that Piece and Parcel of Flat No. 02, First Floor, Plot No. 58, Gut No. 26, Krupashree Appartments, Itkheda Palthan Road, Aurangabad - 431001, Admeasuring Area 288 Sq Mtrs, **Surrounded by boundaries: East:** Open Land, **West:** Flat No. 3, North: Side, South: Road

Reserve Price:- Rs.19,50,000/-EMD:-Rs. 1,95,000/-

Date of E - Auction: - 20.09.2024 at 11.00 pm to 12.00 pm

Minimum Bid Increment Amount:- Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand only) Last date and time for submission of bid letter of participation/KYC Docume

Proof of EMD:19.09.2024 by 6:00 pm Date of Inspection:- 18.09.2024 between 12.00 pm to 02.00 pm (only on prior confirmation) Known Liabilities:- Not Known

This Publication is also a 'Fifteen Days' notice to the aforementioned borrowers/co-borrowe under Rule 8 (6) R/w Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. For detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in secured creditor website i.e. http://omkaraarc.com/auction.php. and the contact details of authorise officer: Rajendra Dewarde Case officer :Tanaji Mandavkar Phone No.9324546651 9769170774 and Email- rajendra.dewarde@omkaraarc.com, tanaji@omkaraarc.com Bidder may also visit the website http://www.bankeauction.com or contact service provide

M/s. C1 India Pvt. Ltd", Tel. Helpline: +91-7291981124/25/26, Helpline E-mail ID

support@bankeauctions.com, Mr. Bhavik Pandya, Mobile :88666 82937 Email

Maharashtra@c1india.com. Intending bidders shall comply and give declaration under

section 29A of Insolvency And Bankruptcy Code 2016. Date: 23.08.2024 **Authorized Officer** Omkara Assets Reconstruction Pvt Ltd. (Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 22/2020-21 Trust)



NATIONAL PLASTIC INDUSTRIES LIMITED

Registered Office: "A" Wing, 114 E, 4th Floor, Vilco Center, Opp. Garware, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400057. CIN: L25200MH1987PLC044707 Tel.: 91-22 67669999 / 28341083 Fax: 67669998 Email: investor@nationalplastic.com Website: www.nationalplastic.com

NOTICE OF POSTAL BALLOT

applicable provisions of the Companies Act, 2013, as amended (the *Act'), read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended (the "Management Rules"), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022, and 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (the "MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "LODR Regulations") and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the approval of members of National Plastic Industries Limited (the "Company") is sought for the following special resolutions by way of remote e-voting ("e-voting") process:

Description of Special Resolution

Re-appointment of Mr. Bimal Jasvantlal Parekh (DIN: 00070178) as Non-Executive Independent Director

Pursuant to the MCA circulars, the Company has completed the dispatch of electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Monday, August 26, 2024, through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / depository participant(s) as on August 16, 2024 ('Cut-off Date"). The said Notice is also available on the website of the Company: www.nationalplastic.com in Advertisement section, on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited ('BSE"): www.bseindia.com and on the website of the e-voting

agency CDSL at www.evotingindia.com. In accordance with the provisions of the MCA Circulars, physical copy of the Notice along with the Postal Ballot form and the pre-paid business reply envelope are not sent to the members for this Postal Ballot and member can vote through e-voting. Voting rights shall be reckoned on the paid-up value of share registered in the name of the members as on the Cut-Off Date. A person who is not a member as on the Cut-Off Date should treat the Notice for information purpose only. The Company has engaged the services of NSDL for providing e-voting facilities to the members. The members may please note

the following e-voting period:		
	Cut-Off Date	Friday, August 16, 2024
	Commencement of E-voting	9:00 AM IST on Thursday August 29, 2024
	End of E-Voting	5:00 PM IST on Sunday

Members are requested to cast their vote through E-voting not later than 5.00 PM IST on Sunday September 28, 2024, to be eligible for being considered, failing which it will be strictly considered that no vote has been received. The e-voting module will be disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. Once the vote is cast,

September 28, 2024

members will not be allowed to change it subsequently. The instructions on the process of e-voting for members holding shares in dematerialized and physical form as well as for members who have not registered their email IDs, have been provided in the Notice. Members holding shares held in electronic form and who have not updated their email address of KYC details are requested to register/update the details in their demat account, as per the process advised by respective Depository Participant. Members holding shares in physical forms who have not updated their email address or KYC details are requested to register/update the said details in prescribed form requisite forms with the Registrar and

Share Transfer Agent of the Company, Link Intime India Pvt. Ltd. The Board of Directors of the Company has appointed Mrs. Ragini Chokshi, Practicing Company Secretary, as the Scrutinizer to

scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. After completion of scrutiny of votes cast, the result of e-voting by Postal Ballot shall be declared by the Chairman, or any other person Authorised by him, on or before Tuesday, September 30, 2024. The result of e-voting will be displayed on the Company's website www.nationalplastic.com in the investors section, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at <u>www.bseindia.com</u> and on the website of the e-voting agency at www.evotingindia.com.

If you have any queries or issues regarding e-voting from the e-voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542)

> For National Plastic Industries Limited Sd/-

> > Paresh Parekh Managing Director DIN: 00432673

(Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 22/2020-21 Trust)

Place: Mumbai Date: 12th August, 2024

रविवारी उत्साहपूर्ण

रक्तदान

मुंबई, दि.२६ : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मानवसेवेकरिता आपले जीवन समर्पित करण्याची दिव्य शिकवण आत्मसात करत रविवारी २५ ऑगस्ट रोजी मुंबईतील चेंबूर, कल्याण जवळचे भिसोळ गाव तसेच डोंबिवलीतील सोनारपाडा येथे आयोजित तीन रक्तदान शिबिरांम ध्ये एकंदर ४२१ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले.

संत निरंकारी सत्संग भवन, चेंबूर मुंबई येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराम ध्ये संत निरंकारी रक्तपेढी मार्फत १९४ युनिट तर लोकमान्य टिळक सायन हॉस्पिटलच्या रक्तपेढीने १०८ युनिट रक्त संकलित केले.

या शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाच्या प्रेस व पब्लिसिटी विभागाचे मेंबर इंचार्ज शी.राकेश मुटरेजाजी यांच्या शुभहरूते करण्यात आले. या प्रसंगी मंडळाच्या प्रचार प्रसार विभागाचे समन्वयक डॉ.दर्शन सिंहजी यांच्यासह मिशनच्या विविध शाखांचे प्रबंधक तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते. चेंबूर येथील माजी नगरसेवक थी.अनिल पाटणकर यांनी या शिबिराला सिदच्छा भेट दिली व मिशनच्या मानवतावादी कार्याची प्रशंसा केली.

उल्लेखनीय आहे, की या भव्य रक्तदान शिबिराच्या निमित्ताने म हाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री थी. एकनाथजी शिंदे यांनी एक शुभेच्छा संदेश पाठवून संत निरंकारी मि शनमार्फत देश-विदेशात राबविल्या जात असलेल्या विस्तृत रक्तदान अभियानाची व अन्य सामाजिक कार्यांची स्तुती केली आहे. या रक्तदान शिबिराच्या आयोजनामध्ये मंडळाचे रऱ्थानिक सेक्टर संयोजक शी.विजय विचारे तसेच एसएनसीएफचे श्री.शशी परब यांनी स्थानिक सेवादल युनिटच्या सहयोगाने म हत्वपूर्ण भूमिका पार पाडली.

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public at Large that Vessel Registration Certificate (VRC) BDR-IV-00292 of 2003 in respect of Motor Vessl "M L. Manek I" is lost and misplaced. Any person found the same may please call on Mobile: 9152895176 to the Owner MR. ABDUL RASHEED MOHD. SALEH MARNE.

Adv. M. Saeed Kadu (Advocate, High Court) Mob: 9821464675 Add: 297, Issak Manzil, 1st Floor, Room No. 13 S.V.P. Road, Mumbai 400 003

जाहीर सूचना

सर्व व्यक्तींना थेथे सुचित करण्यात येत आहे की, माझे अशील श्री. जायेद इशाक शेख हे फ्लॅट क्र.११, १ला मजला, इमारत क्र.ए-२, गुरु आनंद देव एसआरए कोहौसोलिल, बिंदा कोम्प्लेक्स, महाकाली गुंफ रोठ अथेरी (पुरी), मुंबई-४०००९३, क्षेत्रफळ सुमारे २२५ ची.फ़. कापेंट क्षेत्र (यापुढे सदर फ्लॅट जागा म्हणून संदर्भ) या जागेचे मालक आहेत.

जागच मालक आहत. सदर फ्लॅट मुळत: एसआरए योजने अंतर्गत त्यांचे वडील श्री. मोहम्मद् इशाक एम. शेख यांना दिनांक १९ मे, शी. मोहम्मद इशाक एम. शेख बांना दिनांक १९ में २००८ रोजीचे ताबा पत्र क्र.एएलडी/ए-२/२८२/२००८ मुत्ता त्यांची जुनी खोली जागा महाकाली गुफा रोड, अंधर्ष (पुर्व), मुंबई-४०००१३ या जागेऐवजी देण्यात आर्ल होती. बढील शी. मोहम्मद इशाक एम. शाख बांच १८.०३.२०१९ रोजी निधन झाले, त्यांच्या पपचात त्यांची माना प्रसात हारिता हुनां में भीमती सावसा असरा-अलती शेख कर्फ कुमारी सावस इशाक शेख व वोन मुले सिलम इशाक शेख व जावेद इशाक शेख हैं अहात.

इशाक गंख है आहेत. श्री. मोहम्मद इशाक एम. शेख यांचे निधनानंतर गुरु आनंद देव एसआरए कोहौसोलि. यांनी दिनांक २६.०५.२०२३ रोजी **शीमती झारिना इशाक शेख** यांच्या नावे अनुक्रमांक ए२ ते ५५ असलेले २.५०/ मृत्यंकीचे ५ पुणेणां मरणा केलेले माग प्रमाणपत्र क्र.०११ हस्तांतर केले आणि सदर फ्लॅट जागेचे मालक झाले.

पल्टी जागेचे मालक झाले. मुंबई उपनगर जिल्हा, वार्ट्र यांच्याक अंदों - असले दिनांक ३०.१२.२०२२ रोजीचे नांद बक्षीस खरेदीखताद्वारे श्रीमती झरिना इशाक शेख यांना बक्षीस स्वरूप हिली. सुक उपनिष्यक अंदों - सुक उपनिष्यक अंदों - सुक उपनार जिल्हा, साट्ट्र यांचिव नांद्र उपनगर जिल्हा, साट्ट्र यांचिव नांद्र यांचिव अपने के सिक्त अपने कि स्वरूप हिली. सुक उप-निषंपक, अंदों - इ. मुंबई उपनगर जिल्हा, साट्ट्र यांचिव नांद्र अपने कि स्वरूप के स्वरूप हिली. सुक उपनिष्यक असलेले दिनांक २०.०१.२०२३ रोजीचे मुक्ता कसरानामाद्वीर (२) श्रीमती सायसा असरारअली शेख उर्फ कुमारी सायदा इशाक शेख आणि (२) सिला इशाक शेख यांनी सदर पर्यट वांगीवीत त्यांचे संबंधित शेअसी माझे अशिलाच्या नांचे मुक केले, त्याच तारखेला ते एकमेंच मालक झाले आणि सदर पर्लट वांगीचा त्यांच्याकडे तावा आहे. माइया अशिलाना सदर पर्लट वांगीच तांच्याकडी तावा आहे. माइया अशिलाना सदर पर्लट वांगीच तांच्याकडी तावा आहे. माइया अशिलाना सदर पर्लट वांगीच तांचाकडी तावा आहे. माइया अशिलाना सदर पर्लट वांगीच तांचाकडी कांचा आहे. जांचा अविद्या अस्ति सांच्याकडी तांचा आहे. सांच्या अशिलाना सदर पर्लट वांगीच तांचाकडी तांचा आहे. सांच्या अशिलाना सदर पर्लट वांगीच तांचाकडी तांचा आहे. सांच्या अशिलाना सदर पर्लट वांगीच तांचाकडी स्वर्धीस, कांच्याची स्वर्धीस स्वर्धीस, कांच्याची स्वर्धीस स्वर्धीय स्वर्धीस स्वर्यीस स्वर्धीस स्वर्यीस स्वर्धीस स्वर्धीस स्वर्धीस स्वर्धीस स्वर्धीस स्वर्धीस स्वर्धीस स्वर्धीस

जर कोणा व्यक्तीस यांबाबत वारसाहक, तारण, विक्री, बिदीस, भाडेपट्टा, मालकीहक, न्यास, परिस्ता, कायदेशीर हक, तावा, विहिवाट किंवा ट्रका ड्रात प्रकार काही अधिकार, हक, हित, दावा असल्यास त्यांनी लंखी स्वरुपात दस्तावंजी पुराज्यांसह खालील स्वाक्षिकत्यांचे कार्यालय क.२४, किंविक क.२०, कुमार बिज्ञांसे सन्टर, ररा पनला, १०५, अबुबकर हाऊस, अपोलो स्ट्रीट, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००२ येथे आजच्या तारखेणासून १५ दिवसात कळवावे. अन्यवा अज्ञा दाव्याच्या संदर्भाशिवाय हस्तातर पूर्ण केले जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्वर्णित केले आहेत असे सम्बन्ध जाईल. क्षितीश शुक्ल दिनांक: २७.०८.२०२४

वकील उच्च न्यायाल मोबाईल क्र.:९८७०३२२१८

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. निलेश बाळकृष्ण शेळके

व **श्रीमती शर्मिला बाळकृष्ण शेळके** यांनी फ्लॅट क्र.बी-५०१, ५वा मजला, क्षेत्रफळ सुमारे ४४०.०० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, 'सिल्वर ॲव्हेन्यु को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.' म्हणून ज्ञात इमारत कोलिवरी गाव रोड, कलिना सांताक्रुझ पुर्व, मुंबई ४०००९८, जमीन सीटीएस क्र.५६३४ए, गाव कोळेकल्याण, तालुका कुर्ला, मुंबई उपनगर जिल्हा ही जागा **श्रीमती स्टेल्ला डि'सोझा** यांच्याकडू अ.क्र.बीडीआर-१८/१५०३७/२०२४ अंतर्गत नोंद दिनांक २०.०८.२०२४ रोजीच्या विक्री करारनामानुसार त्यात नमुद नियम व अटी आणि योग्य रकमेप्रमाणे खरेदी केली. सदर फ्लॅट सर्व अधिभार, दावा व मागणीपासून मुक्त आहे. उपरोक्त सदर फ्लॅट श्री. अल्बर्ट अब्राहम डि'सोझा व श्रीमती स्टेल्ला डि'सोझा यांनी श्री. लेस्टन सिमॉन जोसेफ डि'सोझा व श्रीमती नेईसा सुसान डि'सोझा यांच्याकडून अ.क्र.बीडीआर-१८ २५०९/२०१७ अंतर्गत दिनांक २६.०४.२०१ रोजीच्या विक्री करारनामानुसार संयुक्तपणे खरेदी केला होता. श्री. अल्बर्ट अब्राहम डि'सोझा यांचे २८ १२ २०२२ गेजी निधन द्याले त्यांच्य पश्चात श्रीमती स्टेल्ला डि'सोझा (पत्नी), श्री अलस्टेन डि'सोझा व श्री. लेस्टन डि'सोझा (मले) हे आहेत. श्री. अलस्टेन डि'सोझा श्री. लिस्टेन डि'सोझा यांनी त्यांचे शेअर्स अ.क्र.बीडीआर-१८/२७९१/२०२४ अंतर्गत नोंद दिनांक १४ ०२ २०२४ गोजीच्या मकता करारनामानुसार श्रीमती स्टेल्ला डि'सोझा यांच्या नावे मुक्त केले. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्त किंवा भागावर वारसाहक, शेअर, विक्री, तारण भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, अदलाबदल, न्यास, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य इत पकारे कोणताही टावा किंवा अधिकार असल्या त्यांनी सर्व मुळ दस्तावेजांसह लेखी स्वरुपात खालीत स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय **बी-१/१९, निम्न** तळमजला. टार्गेट मॉल. राजमहल हॉटेर समोर, चंदावरकर रोड, बोरिवली (पं.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून चौदा (१४) दिवसात कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकीत २७ ऑगस्ट, २०२४ दयाशंकर यादव वकील, उच्च न्यायालय सही/-

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की माझे अशील श्री. धुव पंकज कुमार रक्षित हे श्रीमती मनिषा रक्षित यांच्यासह खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेच्या संयुक्त मालक

माझ्या अशिलांनी घोषित केले आहे की, त्यांचे वडील श्री. पंकज कुमार रक्षित ऊर्फ पंकज कुमार बिभानाथ रक्षित (मयत) हे श्रीमती मनिष रक्षित यांच्यासह सदर मालमत्तेचे संयुक्त मालक होते. सदर श्री. पंकज कुमार रक्षित ऊर्फ पंकज कुमार बिभानाथ रक्षित यांचे १५.०२.२०२ ु ोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी **१)** श्रीमती मनिषा रक्षित, त्यांचा मुलगा २) श्री **ध्रुव पंकज कुमार रक्षित** अर्थात माझे अशील व त्यांची मुलगी ३) श्रीमती पुष्पिता मकवाना हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. दिनांक १९ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या नोंद मुक्तत करारनामाद्वारे सद्**र १) श्रीमती मनिषा रक्षित**्व २) श्रीमती पृष्पिता मकवाना यांनी स्वर्गीय थ्री. पंकज कुमार रक्षित ऊर्फ पंकज कुमा विभानाथ रक्षित यांचे सदर मालमत्तेमधील ५०% अविभाजीत शेअर्समधील त्यांचे एकत्रित २/३ अविभाजीत शेअर्स माझे अशील **श्री. धुव पंकज कुमार रक्षित** यांच्या नावे मुक्त केले.

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सद मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, विक्री अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक, ताबा जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दाव असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून १४ (चौदा) दिवसांच्या आतं खालील स्वाक्षरीकर्ताकः सर्व पष्टयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथ अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारव असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुरू करतील.

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.६०३, एकुण क्षेत्रफळ ६०.९६ चौ.मी बिल्टअप क्षेत्र, ६वा मजला, दी डिस्कव्हरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडची इमारत क्र.८ दत्त पाडा रोड, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६, जमीन सीयीएस क्र.१०६, १०८ ते ११०, ११५ ते ११८, गाव मागाठाणे, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे सर्व भाग व खंड. आज दिनांकीत २६ ऑगस्ट, २०२४

> आर. जे. चोथानी - वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

PUBLIC NOTICE

This is to inform All the public that Neelam Nitin Manek having with Maiden Name NEELAM LAXMAN KITHANI, 40 years Residing at 39/6, MOTI MAHAL, NEAR GURU KRUPA HOTEL, ŚION WEST, MUMBAI, MAHARASHTRA, BHARAT, PIN-400022 is not issued Death Certificate and not registered death of LAXMAN GULABRAI KITHANI anywhere in India, & My Father Name LAXMAN GULABRAI KITHANI is died on 30/12/2004 in L.C. MANEK POLY CLINIC HOSPITAL, GROUND FLOOR, PARVATI PALACE, SHIVPURI COMPOUND, CHEMBUR, MUMBAI, MAHARASHTRA, also, if there is any legal objection to the process of issuing the death certificate, they should intimate to the office of Tehsildar Mulund, to me with proof in their possession within 15 days from the date of publication of this notice in writing, otherwise it will be considered that there is no claim, interest or objection of any kind. Date: 23/08/2024

R/0-39/6, Moti Mahal, Near Guru Krupa Hotel, Sion West, Mumbai, Maharashtra, Pin-400022. NEELAM L. KITHANI

जाहीर नोटीस

याद्वारे जाहिर नोटीस देण्यात येते की, माझे अशील श्री सुधाकर गणपत कुरळे हे सदनिका क्र. ५१४, पाचवा मजला, योगेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, इमारत क्र.२, डिलाईल रोड, ना. म. जोशी मार्ग, मुंबई ४०००१३ खरेदी करू इच्छित आहेत. सदर सदनिका राजश्री रमाकांत पाटील यांच्या नावावर होती. राजश्री रमाकांत पाटील हे २६/०९/२०२० रोजी मयत झाले आहेत. त्यांच्या मृत्युनंतर सदर सदनिका त्यांचे पती रमाकांत बाळाराम पाटील यांचे नावे हस्तांतरित करण्यात आली आहे. तरी सदर सदनिके संबंधी कोणत्याही व्यक्तीची, वारसाची हरकत अथवा हक्क किंवा हितसंबंध असल्यास किंवा सदर सदनिकेवर वाटा, वारसाहक्क, विक्री, भेट, तारण, शुल्क, भाडेपट्टा परवाना किंवा इतर कोणताही अधिकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी पुराव्यासह त्यांची हरकत खाली स्वाक्षरी केलेल्या विकलांच्या कार्यालयात व्यक्तीशः कळवावी. जर नमूद मुदती मध्ये कुणाचीही हरकत न आल्यास आमचे अशिलांना सदर सदनिका खरेदी करण्यास कोणताही अडथळा असणार नाही असे गृहीत धरण्यात येईल आणि आमचे अशिल सदर सदनिकेचे निर्वीवाद मालक होतील व मुदती नंतर आलेल्या कोणत्याही हरकतीची दखल घेतली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

सदनिकेचे वर्णन

सदिनका क्र. ५१४, पाचवा मजला, योगेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, इमारत क्र. २, डिलाईल रोड, ना. म. जोशी मार्ग, मुंबई ४०००१३, सदिनकेचे क्षेत्रफळ २२८.४१ स्वे. फिट चटई क्षेत्र (२५.४७ स्केअर मीटर बिल्टअप) असा आहे. सर्वे नं. १७१ असा असुन, सोसायटी नोंदणी क्र. एम यु एम / टी एन ए एम एच ए डी बी/ एच एस जी (टीओ)/ (टीसी) / ५८/ सन २०१९-२०२०, असा आहे

डी-०४, तळमजला, श्री पिपळेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था, स्थळ : मुंबई दिनांक : २७.०८.२०२४ महादेव पालव मार्ग, करी रोड (प), मुंबई ४०००१३

पीएस आयटी इन्क्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस लिमिटेड

सीआवरून : एल७२९००एमएच१९८२पीएलसी०२७१४६ नौदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.३०८, ची२बी अग्रवाल केंद्र, मालाड इंडस्ट्रियल इस्टेट जवळ, कांच्याडा, मुंबई -४०००६४ इत्यजी: +९१ २२६६७१ १७५०; ई-मेल: psitinfra@gmail.com: वेबसाईट: www.psitinfrastructure.co.in

४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ची सूचना

थेथे सूचना रेण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३२ वाजता व्हिंडिओ कॉन्फरिसिंग (व्हीसी) किंवा अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएलीएम) द्वारे कंपनी कायदा, २०१३ (कायदा) आणि त्याखाली बनवलेले नियम आणि सेवी (एलओडीआर) विनियम, २०१५ च्या सर्व लागू तरतुर्दीचे २०१३ (कोबया) आणा त्याखाला बनवलल नियम आणा सवा (एलआडाआर) विनयम, २०१५ च्या सवे लागू तरहुवाच अनुपालन सहवाचिता सामान्य पंपप्रक वितांक ८ पृष्ठित २०२०, १४ पृष्ठित २०२०, १४ । इसेबर २०२०, ३४ जानेवारी २०२०, ०८ डिसेंबर २०२१ आणि १४ डिसेंबर २०२१, ०२/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, १९/ २०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि २०२२ आणि ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी सहकार मंत्रालयाने (एमसीप) ने जाते केलेले नवीनतम परिपत्रक आहे, एकतितपणे एमसिए परिपत्रके म्हणून संदर्भित आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१, मे १३,२०२२ आणि ०५ जानेवारी २०२३ (सेबी परिपत्रक) एजीएमच्या सुचनेमध्ये नमूह . हेलेल्या व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्य

दस्यांना कायद्याच्या १०३ अंतर्गत गणसंख्येच्या उद्देशाने गणले जाईल. वरील परिपत्रकांचे पालन करून, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२०२४ च्या आर्थिक विवरणांसह मंडळाच भहवाल, लेखा परीक्षकांचा अहवाल आणि त्यासोबत संलम्न केली जाणारी आवश्यक असलेली इतर कागदपत्रे (एकत्रितपणे अहदाल, लखा पराक्षकाचा अहवाल आप त्यासावत सलान कला जागात आवश्यक असलला इतर कागवन्त्र (स्वाधिक अहवाल स्वाधिक अहवाल स्वाधिक स्वाधि

www.usseliula.com वस्ताहरूद रबाल उनलच्च करून रूपता ला जाह. कंपनी (व्यवस्थान आणि प्रशासन नियम), २०१४ च्या नियम २० सह वाचलेत्या कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुरीनुसार वेळोबेळी सुधारित केल्याप्रमाणे आणि छएइख (ङबुट) विनियम २०१५ चे नियम ४४ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिवांच मानके (एसएस-२), एजीएमच्या सुचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व उपावांदर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सभासदांना रिगटे हे-ल्होटिंग सुचिया (रिगटे हे-ल्होटिंग) प्रदान कराताना कंपनीला आनंद होत काहे. याव्यतिरंक, कंपनी रिगटे हे-ल्हाटिंगद्वा मतदान केलेल्या सर्व सदस्यांना एझीएम (ई-व्हाटिंग) दास्यान ई-ल्होटिंगची सुविधा प्रदान करत आहे. यासंवंधीची प्रक्रिया/सूचना

ज़ीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आल्या आहेत. . नेश्चित तारखेनुसार म्हणजे १२ सप्टेंबर २०२४ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या कंपनीचे सदस्य रेमोट ई-व्होर्टिंगद्वारे किंवा व्हीसी/ओएव्हीएम द्वारे मीटिंगला उपस्थित राहून एजीएम मध्ये मते देण्यास पात्र असतील मतदानाचे अधिकार निश्चित तारखेनुसार भरणा केलेल्या इकिटी भाग भांडवलामधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वा. प्रारंभ होईल आणि बुधवार, १९ सप्टेंबर २०२४

एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि निश्चित तारीख/नोंद तारखेनुसार १३ सप्टेंबर २०२४ रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य शोणारी कोणतीशे ज्यक्ती psilinfra@gmail.com किंवा support@purvashare.com वर विनंती पाठवुन लॉगिन आयडी आणि पासवर्द मिळवु शकते, तथारी, वर ती जक्ति पिनेट ई-वार्टीयसाठी प्रप्ताडीएल/सीडीएसएल मध्ये नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ती क्रेडेलियल्स मते देण्यासाठी वापरली जाऊ शकतात.

तभासदांनी एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद केलेल्या सर्व नोट्स आणि एजीएमध्ये सामील होण्याच्या सूचना, एजीएम दरम्या-रेमोट ई-व्होटिंगद्वारे मते देण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते.

पीएस आवटी इन्फ्रास्टक्चर आणि सर्जिसेस लिमिटेडकरिता

Nibe Ordnance and Maritime Limited

(Formely known as Anshuni Commercials Limited) CIN: L2500MH1984PLC034879 Regd. Office: 202, C-Wing, Windfall, Sahar Plaza Complex, J B Nagar, Marol

M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400059

Phone: 022-62094999 | Website: www.anshuni.com | Email: anshunicommercialsltd@gmail.com

NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND F-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Members of Nibe

Ordnance and Maritime Limited (Formely known as Anshuni Commercials Limited) will be held on Saturday, September 21, 2024 at 02.30 p.m. through Video Conferencing ("VC")/ Othe Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice convening the AGM in accordance with various MCA and SEBI Circulars. Members will be able to attend and participate in the AGM through VC/ OAVM facility only.

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 ("Act") and the Rules framed thereunder, Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020, 10/2022 and 09/2023 dated April 08, 2020, April 13, 2020, May 5, 2020, December 28, 2022 and September 25, 2023 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as 'MCA Circulars'), without the presence of the Members at the common venue.

In compliance with the above MCA circulars and the SEBI Circular No. SEBI/HO/CED/PoD-2/P. CIR/2023/4 dated January 05, 2023, The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2023-2024 has been sent on August 26, 2024, only through electronic mode to those Members of the Company whose email addresses are registered with the Company Depository Participant(s)/RTA as on August 23, 2024. The Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2023-2024 is also available on the Company's website at www.anshuni.com. and on the website of the BSE Limited at www.bseindia.com.

The documents referred to in the Notice of the AGM are available for inspection at the registered office of the Company by the Members from the date of circulation of the Notice of AGM up to the date of AGM and will also be available for inspection during the AGM. Members seeking to inspect such documents can send an email to anshunicommercialsltd@gmail.com.

Notice is further given pursuant to Section 91 of the Act read with Rules made thereunder and Listing Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Sunday. September 15, 2024, to Saturday, September 21, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

Date: August 26, 2024

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Listing Regulations, Members have been provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using an electronic voting system (remote e-Voting). The Company has engaged the services of CDSL for providing facility for remote e-Voting, participation in the AGM through VC/OAVM and voting at the AGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Saturday, September 21, 2024 ("cut-off date").

The manner of remote e-Voting and voting at the AGM by the Members holding shares in the dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of AGM.

The remote e-Voting commences on Wednesday, September 18, 2024 (9.00 a.m.) and ends on Friday, September 20, 2024 (5.00 p.m.) (IST). Members may cast their votes electronically during this period. The remote e-Voting shall be disabled by CDSL thereafter. Those Members who shall be present in the AGM through VC/ OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting at the AGM.

The Members who have cast their votes by remote e-Voting prior to the AGM may also attendate participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again. Any person who becomes a Member of the Company after dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Saturday, September 14, 2024 may obtain the User ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com.or

mt.helpdesk@linkintime.co.in. However, if the Member is already registered with CDSL for e-Voting then he can use the existing user ID and Password for casting the vote through e-Voting. n case of any queries/grievances relating to remote e-Voting or e-Voting at the AGM, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for Members available at www.evotingindia.com, under help section or contact Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com. or call toll free no. 1800 21 09911

By Order of the Board of Directors of Nibe Ordnance and Maritime Limited (Formerly known as Anshuni Commercials Limited) Mahesh Panwar

Whole-time Director DIN: 06702073

ठिकाण : मुंबई

दिनांक : १२ ऑगस्ट, २०२४



सीआयएन एल२४२३१एमएच१९९३पीएलसी२८८३७१ कॉर्पोरेट कार्यालय : लेव्हल ५, प्रेस्टीज पॅलेडियम बायन, क्र. १२९-१४० ग्रीम्स रोड, चेवई, तामिळनाडू, ६०००६ नॉदणीकृत कार्यालय: १०४, पहिला मजला पहिला मेगा मॉन, पोईसर डेपोच्या मागे, कांदिवली पश्चिम मुंबई, महाराष्ट्र, ४०००६७

येथे सूचना देण्यात येत आहे की, फिशर मेडिकल व्हेन्चर्स लिमिटेड (पूर्वीची फिशर केमिक लिमिटेड म्हणून ज्ञात (कंपनी') ची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४ (१७/०९/२०२४ रोजी सकाळी ११.००० वा. एजीएम सचनेत नमद व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्व

कंपनीचा ३१ वा वार्षिक अहवाल ज्यामध्ये एजीएमची सचना, वित्तीय अहवाल, लेखा परीक्षकांचा आणि संचालकां अहवाल यांचा समावेश आहे, ज्यांनी एमसीएच्या लागू अधिसूचनेनुसार कंपनी/आरटीए/ डिपॉझिटरी सहभागीदारांकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केले आहेत अशा सर्व भागधारकांना ईमेलद्वारे पाठवले आहे

वार्षिक अहवाल कंपनीच्या www.fischermv.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या vww.bseindia.com वेबसाइट्स वर आणि एनएसडीएलच्या evoting.nsdl.com वेबसाइट वर देखील उपलब्ध आहे

सेबी आणि एमसीए च्या अधिसूचनांनुसार, भागधारक केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एजीएममध्ये सामील होउ गकतात आणि सहभागी होऊ शंकतात आणि केवळ ई-व्होटिंगद्वारे त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकतात

कपनाच्या एजाएमशा संबंधित महत्त्वाच्या कायक्रमाच्या त	तारखा खालालप्रमाण आहत:
कट-ऑफ तारीख	१०/०९/२०२४
(अशा तारखेपर्यंत (वास्तविक आणि डीमॅट दोन्ही)	
भागधारणा करणारे सदस्य त्यांचे मत देण्यास आणि	
एजीएमला उपस्थित राहण्यास पात्र असतील)	
पुस्तक बंद करण्याची तारीख	११/०९/२०२४ ते १७/०९/२०२४
(भाग हस्तांतरण पुस्तके बंद करणे आणि सदस्यांची	(दोन्ही दिवस समाविष्ट)
नोंदणी / लाभार्थी मालकांची नोंदणी)	
रिमोट ई-व्होटिंग प्रारंभ	१४/०९/२०२४ (सकाळी ०९:०० पासून)
रिमोट ई-व्होटिंग समाप्ती	१६/०९/२०२४ (संध्याकाळी ०५:०० पर्यंत.)
व्हिंडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एजीएम	१७/०९/२०२४ सकाळी ११ वाजता
एजीएममध्ये ई-व्होटिंग	१७/०९/२०२४ (एजीएम संपल्यानंतर सुरू होईल आणि
	एजीएम संपल्यानंतर अर्धा तास संपेपर्यंत खुला राहील)

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-वोटिंग आणि एजीएममध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना वार्षिक अहवालात तपशीलवा दिलेल्या आहेत आणि कंपनीच्या www.fischermv.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. सदस्य वार्षिव प्तर्वसाधारण सभेच्या तारखेच्या १४ दिवसांआधी त्यांचे प्रश्न CS@fischermv.com वर ईमेलद्वारे पोस्ट करू ।।कतात ज्यात ओळखीच्या उद्देशाने नाव, फोलिओ क्रमांक / क्लायंट आयडी / डीपी आयडी यासह संबंधित स तपशील प्रदान करावे आणि कंपनीकडून वार्षिक सर्वसाधारण सभेत योग्यरित्या ते संबोधित केले जाईल. // मंडळाच्या आदेशान्वये //

फिशर मेडिकल व्हेंचर्स लिमिटेडकरित (पर्वीची फिशर केमिक लिमिटेड म्हणून ज्ञात)

ठिकाण: चेन्नई दिनांक: २७/०८/२०२४

कंपनी सचिव



NATIONAL नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रिज लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालयः** ए-विंग, ११४ ई, ४था मजला, विल्को सेंटर, गरवारे समोर,

सुभाष रोड, विले पार्ले – पूर्व, मुंबई – ४०००५७. सीआयएन : एल२५२००एमएच१९८७पीएलसी०४४७०७ दुर:१९-२२-६७६६९९९/२८३४१०८३<mark>र केंग्रस</mark>:६७६६९९९८ ई-मेल: investor@nationalplastic.com, वेबसाईट : www.nationalplastic.com

टपाल मतदानाची सूचना

कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी, सुधारित केल्याप्रमाणे (*जाहिरात) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ सुधारित (व्यवस्थापन नियम), सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, आणि ०९/ २०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३, भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाने जारी केलेले (एमसीए परिपत्रक), सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानक द्वारे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, रेग्युलेशन ४४ ऑफ इंडिया सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५, सुधारित केल्याप्रमाणे (एलओडीआर नियम) आणि इतर कोणतेही लागू कायदा, नियम आणि अधिनियम (काही वैधानिक सुधारणा किंवा त्यामधील पुर्नअधिनियमांसह, सध्या अंमलात असलेल्या), नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रिज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची मान्यता रिमोट ई-व्होटिंग (ई-व्होटिंग) प्रक्रियेद्वारे खालील विशेष ठरावांसाठी मागणी केली आहे:

अ.क्र. विशेष ठरावाचे वर्णन

श्री. बिमल जसवंतलाल पारेख (डीआयएन : ०००७०१७८) यांची ना-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्ती

एमसीए परिपत्रकांनुसार, कंपनीने सोमवार, २६ ऑगस्ट २०२४ रोजी स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाल मतदान सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत अशा सदस्यांना नेक्ट्रॉनिक पध्दतीने १६ ऑगस्ट २०२४ रोजी (निश्चित तारीख). ही सूचना कंपनीन वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे: www.nationalplastic.com जाहिरात विभागात, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई): www.bseindia.com आणि ई-वोटिंग एजेन्सी सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाइटवर.

एमसीए परिपत्रकाच्या तरतुर्दीनुसार, टपाल मतदान फॉर्मसह सूचनेची वास्तविक प्रत आणि भरणा केलेल्या व्यवसाय प्रतिसादी लिफाफा या टपाल मतदानाकरिता सदस्यांना पाठविला जात नाही आणि सदस्य ई-व्होटिंगद्वारे मतदान करू शकतात. मतदानाचा हक्क निश्चित तारखेनुसार सभासदांच्या नावावर नोंदणीकृत भरणा केलेल्या समभागाच्या मूल्यावर मोजला जाईल. निश्चित तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. कंपनीने सभासदांना ई-मतदान सुविधा देण्यासाठी एनएसडीएलची सेवा प्रदान केली आहे. सदस्यांनी कृपया खालील ई-वोटिंग कालावधी

निश्चित तारीख शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४ ई-वोटिंग प्रारंभ गुरुवार २९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९:०० वा. भाप्रवे रविवार २८ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५:००वा. भाप्रवे सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी रविवार २८ सप्टेंबर २०२४ रोजी भाप्रवे संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत ई-व्होटिंगद्वारे मतदान करावे, ते विचारात घेण्यास पात्र ठरेल, असे न केल्यास कोणतेही मत प्राप्त झाले नाही याचा काटेकोरपणे विचार केला जाईल. उपरोक्त कालावधी संपल्यानंतर ई-व्होटिंग पध्दत सीडीएसएलद्वारे अक्षम केले जाईल. एकदा मतदान झाल्यानंतर, सदस्यांना नंतर ते बदलण्याची परवानगी दिली

डीमटेरिअलाइज्ड आणि वास्तविक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांसाठी तसेच ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केलेले नाही त्यांच्यासाठी ई-व्होटिंगच्या प्रक्रियेबाबत सूचना सूचनेमध्ये देण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचा केवायसी तपशीलांचा ईमेल पत्ता अपडेट केलेला नाही, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी सहभागीदाराने दिलेल्या प्रक्रियेनुसार, त्यांच्या डीमॅट खात्यात तपशील नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते. ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता किंवा केवायसी तपशील अपडेट केलेला नाही अशा वास्तविक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी नमूद केलेल्या तपशीलांची नोंदणी/अद्ययावत फॉर्म कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी, लिंक इनटाइम इंडिया प्रा.लि. यांच्याकडे नोंदणी/अपडेट करावी.

ई-मतदान प्रक्रियेची तपासणी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाने कार्यरत कंपनी सचिव श्रीमती रागिणी चोक्षी यांची तपासणीस

टाकलेल्या मतांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर, टपाल मतदानाद्वारे ई-मतदानाचा निकाल मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी अध्यक्ष, किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे घोषित केला जाईल. ई-व्होटिंगचा निकाल कंपनीच्या www.nationalplastic.com वेबसाइटवर गुंतवणूकदार विभागात, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि ई-व्होटिंग एजन्सीच्या वेबसाइटवर www.evotingindia.com.

ई-व्होटिंग प्रणालीवरून ई-व्होटिंगबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही मदत विभागाअंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफक्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाह् शकता किंवा helpdesk.evotingacdslindia.com वर ईमेल लिहू शकता किंवा श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबूब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) यांच्याशी संपर्क साधा.

> नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/-परेश पारेख व्यवस्थापकीय संचालक



Premier Road, Kurla (West), Mumbai - 400 070. Contact: 9167355133 Email: ehfine@gmail.com

ADMISSION OPEN FOR A.Y. 2024-25 B.SC. NURSING INSTITUTIONAL QUOTA (NRI AND OMS)

Applications are invited from candidates appeared for MH -CET B. Sc Nursing 2024 and seeking admission under the Institutional quota (NRI and OMS) categories, for the B. Sc nursing course for the A.Y. 2024-25 Kindly submit application offline at college within the stipulated

Filling & Submission of Application	27th Aug. 2024 to 20th Sept. 2024
Scrutiny of documents	20th Sept. 2024 to 23rd Sept. 2024
Display of selection list on college notice Board & Website	25th Sept. 2024

हिन्दुस्थान युनिलिव्हर लिमिटेड

(पुर्वीची हिन्दुस्थान लिव्हर लिमिटेड (एचयुएल)) लय: हिन्दुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, युनिलिव्हर हाऊस, बी.डी. सावंत मार्ग,

चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००९९. मेथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभुतीकरिता समभाग हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि सदर प्रतिभुती धारक/अर्जदारांनी दुख्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर प्रतिभुतीबाबत काही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसात** सादर करावेत.

गिधारकाचे	फोलिओ	भागांची संख्या	प्रमाणपत्र	अनुक्रमांक
व	क्र.	(द.मु.रु.१/-)	क्र.	पासून – पर्यंत
) देविका दिलीप कुलकर्णी	एचएलएल२९१४०२३	६०० भाग	५२४९४७१	११३८९६७३९१-
) दिलीप महाबल कुलकर्णी		(द.मु.रु.१/-)		११३८९६७९९०
) दिलीप महाबल कुलकर्णी	एचएलएल२९१७६५३	८० भाग	५२५१८२१	११४१२७४७२१-
) देविका दिलीप कुलकर्णी		(द.मु.रु.१/-)		११४१२७४८००
) शीला महाबल कुलकर्णी (मयत)	एचएलएल२९१८२८९	२० भाग	२२२३२४२	१८३३८३५७८-
) दिलीप महाबल कुलकर्णी		(द.मु.रु.१०/-)		१८३३८३५९७
नांक: २७.०८.२०२४			देव बाजपा	ई (कंपनी सचिव)

परिशिष्ट-४ (नियम ८(१)) ताबा सचना (स्थावर मालमत्तेकरिता)

DCB BANK

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **डीसीबी बँक लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर सचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता कर्जदार **(कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार)** यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

सदर कर्जदार, सह–कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले आहे. कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत बाली नमूद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा **ताबा** खाली नमुद केलेल्या तारखांना घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, (स्थावर मालमत्तेचे तपशिल) सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **डीसीबी बँक लिमिटेड**कडे नमृद रक्कम जमा करावी

व्यवहार कलला असल्यास त्याना डासाबा बक ालामटड कड नमूद रक्कम जमा करावा.			
प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम			
(८) च्या तरतुदींकडे कर्जदाराचे	(८) च्या तरतुर्दीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.		
(%)	सांकेतिक ताबा - दिनांक २२ ऑगस्ट, २०२४		
मागणी सूचना दिनांक	30.03.7078		
कर्जदार आणि	श्री. अक्षय गोवर्धन उबाळे		
सह-कर्जदाराचे नाव	श्रीमती रेखा गोवर्धन उबाळे		
कर्ज खाते क्र.	डीआरएचएलव्हीएएस००८१३६५		
एकूण थकबाकीची रक्कम	₹. २९, २२, ०८८/-		
स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.२०६, क्षेत्रफळ २८.१६ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, २रा मजला, दी चंलेटस् ॲव्हेन्यु फेझ-२ म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.१२, हिस्सा क्र.१, गाव सोनिवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता).		
(5)	सांकेतिक ताबा - दिनांक २२ ऑगस्ट, २०२४		
मागणी सूचना दिनांक	30.03.7078		
कर्जदार आणि	श्री. अवधेश प्रभुनारायण सरोज		
सह-कर्जदाराचे नाव	श्रीमती ज्योती अवधेश सरोज		
कर्ज खाते क्र.	डीआरएचएलकेएएल००५९८९१०		
एकूण थकबाकीची रक्कम	₹.३१,४६,७३१/-		
स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.७०३, ७वा मजला, ए विंग, क्षेत्रफळ सुमारे ३१.२४ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, दी चॅलेटस् ॲव्हेयु म्हणून ज्ञात इमारत, जमीन गट क्र.१२, हिस्सा क्र.१, क्षेत्रफळ १एच-४०आर-ओ०पी अर्थात तत्सम ४००० चौ.मी., एकूण क्षेत्रफळ १एच-३१आर-९पी + ओएच-०६आर-८पी पोट खराबा, गाव सोनिवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, नोंदणी जिल्हा ठाणे व नोंदणी उप-जिल्हा उल्हासनगर, कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या मर्यादेत असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता).		
(\$)	सांकेतिक ताबा – दिनांक २२ ऑगस्ट, २०२४		
मागणी सूचना दिनांक	30.03.2028		
कर्जदार आणि सह–कर्जदाराचे नाव	श्री. चेतन अनंत राऊत श्रीमती सुवर्णा अनंत राऊत		
	3114 454		

स्थावर मालमनेचे वर्णन फ्लॅट क्र.००३, तळमजला, विंग ए, क्षेत्रफळ ६४० चौ.फु. अर्थात ५९.४७ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, साई-तेज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटीची साई-तेज म्हणून ज्ञात इमारत, जमीन गट क्र.६५, हिस्सा क्र.१/१के, प्लॉट क्र.४, क्षेत्रफळ ४५४ चौ.यार्डस् व गगट क्र.६५, हिस्सा क्र.१केएच, प्लॉट क्र.५, क्षेत्रफळ ३९३ चौ.यार्डस्, गाव वाळिवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, बदलापूर (पश्चिम) येथील जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता). सांकेतिक ताबा - दिनांक २२ ऑगस्ट, २०२४ मागणी सूचना दिनांक १८.0३.२0२४

डीआरएचएलकेएएल००५७३२१८

श्री. मिलींद श्रीकांत वेळणस्कर कर्जदार आणि सह-कर्जदाराचे नाव श्रीमती रुपाली मिलींद वेळणस्क डीआरएचएलकेएएल००५७२६८२ कर्ज खाते क्र एकूण थकबाकीची रक्कम रु. २१, २१, ७३८ / -स्थावर मालमत्तेचे वर्णन गाव जोवेळी, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे बदलापूर नगरपरिषदेच्या मर्यादेत, फ्लंट क्र.११४, १ला मजला, विंग बी, जगन्नाथ गॅलेक्सी

एकूण थकबाकीची रक्कम

क्र.७६, हिस्सा क्र.२, क्षेत्रफळ ०) ०२आर-०पी अर्थात २०० चौ.मी., मालमत्ता २) सर्व्हे क्र.७६, हिस्सा क्र. क्षेत्रफळ ०एच-३२आर-६०पी अर्थात ३२६० चौ.मी. पैकी एकूण क्षेत्रफळ ०एच-३४आर-६०पी मालमत्ता, गाव जोवेळी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील जागेचे सर्व भाग व खंड.

म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्स, एकूण कार्पेट क्षेत्र ३१.३३ चौ.मी., १) सर्व्हे

पुर्वेस: सर्व्हे क्र.७६, हिस्सा क्र.४; पश्चिमेस: सर्व्हे क्र.७७; दक्षिणेस: सर्व्हे क्र.७६, हिस्सा क्र.१७;

उत्तरेस: सर्व्हें क्र.१ (रस्ता). सांकेतिक ताबा - दिनांक २२ ऑगस्ट, २०२४ मागणी सूचना दिनांक 09.04.2028

श्री. नविनकुमार भिष्मकुमार आचरा, सह-कर्जदाराचे नाव श्रीमती मनिषा खिलानी डीआरएचएलव्हीएएस००५८४८१० एकूण थकबाकीची रक्कम रु.३१,२३,३९५/-स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.९०२, ९वा मजला, ए-विंग, क्षेत्रफळ ४२.७९ चौ.मी.

कार्पेट क्षेत्र, दी चॅलेटस् ॲव्हेन्यु फेझ-१ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि म्हणून ज्ञात इमारत, जमीन गट क्र.१२, हिस्सा क्र.१ एकूण क्षेत्रफळ १एच-३१आर-९पी + ओएच-०६आर-८पी पोट खराबा पैकी क्षेत्रफळ ०एच-४०आर-०पी, गाव सोनिवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, नोंदणी जिल्हा ठाणे व नोंदणी उप-जिल्हा

उल्हासनगर, कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या मर्यादेत असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता). सांकेतिक ताबा – दिनांक २२ ऑगस्ट, २०२४ मागणी सूचना दिनांक कर्जदार आणि श्री. निलेश चंद्रकांत चाळके.

सह-कर्जदाराचे नाव श्रीमती रुपाली निलेश चाळके कर्ज खाते क्र डीआरएचएलएमएमओ००५६०१३६ एकूण थकबाकीची रक्कम फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, विंग बी, श्रृष्टी आरंभ म्हणून ज्ञात स्थावर मालमत्तेचे वर्णन

इमारत, एकूण कार्पेट क्षेत्र २७.५५ चौ.मी. व विशेष बाल्कनी क्षेत्र

६.०० चौ.मी., गाव वाळिवली, बदलापूर (पश्चिम), ठाणे येथील

जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता) प्राधिकृत अधिकारी दिनांक: २७.०८.२०२४ ठिकाण: बदलापूर ठाणे डीसीबी बँक लिमिटेड

सदर नोटीसमध्ये नमुद केलेल्या सर्व मजकुराबाबत अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील डीआयएन: ००४३२६७३ प्रसिद्ध केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल